

2022-23

**Awareness Programme on Energy Conservation, Date: 20/01/2023**

**INDIRA MAHAVIDYALAYA,  
KALAMB,  
DIST. YAVATMAL**

**AWARENESS  
PROGRAMME ON  
ENERGY  
CONSERVATION**

**ORGANIZED BY :  
NSS UNIT, INDIRA  
MAHAVIDYALAYA, KALAMB,  
DIST. YAVATMAL**

**12:30 PM** | **20** | **JANUARY  
2023**

**VENUE : SEMINAR HALL,  
INDIRA MAHAVIDYALAYA,  
KALAMB,  
DIST. YAVATMAL**



Participants Grasping the Significance of Energy Conservation



## ऊर्जा संवर्धनावर जागरूकता कार्यक्रम

इंदिरा महाविद्यालय कळंब येथील भूगोल विभागाने ऊर्जा संवर्धनावर जागरूकता कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमात ऊर्जा संरक्षणाचे महत्त्व आणि शाळेतील लोकांमध्ये धारावर करण्याच्या प्रथमिका योजना केली गेली होती. कार्यक्रमाचा उद्दिष्ट ऊर्जा संरक्षणाबद्दल सामाजिक जागरूकता वाढवणे आणि शाळेतील विद्यार्थ्यांना ऊर्जा संचयाच्या साधनांची जागरूकता करणे होते. कार्यक्रमा मध्ये समाजाच्या विविध क्षेत्रा मधील सहभागी, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात ऊर्जा संरक्षणाच्या महत्त्वाची समज आणि वास्तविक उपाय यांचे शिक्षण मिळाली.

ऊर्जा संरक्षण हे आपल्या समाजातील एक महत्त्वाचे प्रयत्न आहे. ऊर्जा संरक्षणाच्या प्रथमिक उद्दिष्ट अर्थात ऊर्जा संचयाचा प्रयोग करून वातावरणाच्या प्रक्षेपाचा कमी करणे, अपशिष्ट कागदपत्र उत्पादनाचा कमी करणे, आणि अनुभवण्याचा कचरा कमी करणे आहे. ऊर्जा संरक्षण आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे अवैध वातावरणाचे प्रक्षेपण कमी होते. अशा प्रकारे, ऊर्जा संरक्षण हे आपल्या पर्यावरणाच्या अभिजात वाटत असलेल्या प्रदूषणाचा विरोध करण्यात मदत करते आणि आपल्या समुदायात आणि राष्ट्रत शांती आणि संपत्तीच्या साधनांच्या वाटेत येणारा वास्तविक असा आहे.

## दैनिक अमरावती दर्शन यवतमाळ स्पेशल

### ऊर्जा संवर्धनावर जागरूकता कार्यक्रम

तालुका प्रतिनिधि/अमरावती दर्शन  
कळंब: इंदिरा महाविद्यालय कळंब येथील भूगोल विभागाने ऊर्जा संवर्धनावर जागरूकता कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमात ऊर्जा संरक्षणाचे महत्त्व आणि शाळेतील लोकांमध्ये धारावर करण्याच्या प्रथमिका योजना केली गेली होती. कार्यक्रमाचा उद्दिष्ट ऊर्जा संरक्षणाबद्दल सामाजिक जागरूकता वाढवणे आणि शाळेतील विद्यार्थ्यांना ऊर्जा संचयाच्या साधनांची जागरूकता करणे होते. कार्यक्रमा मध्ये समाजाच्या विविध क्षेत्रा मधील सहभागी, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात ऊर्जा संरक्षणाच्या महत्त्वाची समज आणि वास्तविक उपाय यांचे शिक्षण

मिळाली. ऊर्जा संरक्षण हे आपल्या समाजातील एक महत्त्वाचे प्रयत्न आहे. ऊर्जा संरक्षणाच्या प्रथमिक उद्दिष्ट अर्थात ऊर्जा संचयाचा प्रयोग करून वातावरणाच्या प्रक्षेपाचा कमी करणे, अपशिष्ट कागदपत्र उत्पादनाचा कमी करणे, आणि अनुभवण्याचा कचरा कमी करणे आहे. ऊर्जा संरक्षण आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे अवैध वातावरणाचे प्रक्षेपण कमी होते. अशा प्रकारे, ऊर्जा संरक्षण हे आपल्या पर्यावरणाच्या अभिजात वाटत असलेल्या प्रदूषणाचा विरोध करण्यात मदत करते आणि आपल्या समुदायात आणि राष्ट्रत शांती आणि संपत्तीच्या साधनांच्या वाटेत येणारा वास्तविक असा आहे.

## Attendance Sheet

①	sweety S. Patkale	<del>Patkale</del>
②	Shubhangi Nagesh Saccari	<del>Saccari</del>
③	Priyanka G. Dhole	<del>Dhole.</del>
④	Aishwarya V. Kadam	<del>Kadam</del>
⑤	Damini G. Lonbale	<del>Lonbale.</del>
⑥	Pragati S. Waghmore	<del>Waghmore</del>
⑦	Rutuja B. Raut	<del>Raut</del>
⑧	Sakshi R Walde	<del>Walde</del>
⑨	Rushali K. Shirbhate.	<del>Shirbhate</del>
10	Rutika A. Datta	<del>Datta</del>
⑪	Rutuja V. Uike	<del>Uike</del>
⑫	Yusra Quazi	<del>Quazi</del>
⑬	Tejasvini V. Gayakwad	<del>Gayakwad</del>
14	Kajal R. Inzalkar	<del>Inzalkar</del>

Teacher's Signature \_\_\_\_\_

15	Ajay G. Tekam	<del>Tekam</del>
16	Ajinkya A. Dhobe	<del>Dhobe</del>
17	Omdev K. Bobhate	<del>Bobhate</del>
18	Shivam D. Shirbhate	<del>Shirbhate</del>
19	Pragati S. Kasar	<del>Kasar</del>
20	Utkaisha G. Bhojra	<del>Bhojra</del>
21	Varshnavi Ajay Nandurkar	<del>Nandurkar</del>
22	Shivani Dnyaneshwar Dhote	<del>Dhote</del>

## Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Awareness Programme on Energy Conservation	Department of Geography	Environment Awareness	20/01/2023	22

The Department of Geography organized an Awareness Programme on Energy Conservation on January 20, 2023, with the objective of promoting awareness about the importance of energy conservation and sustainable energy practices. The programme aimed to educate participants about the various ways in which they can contribute to conserving energy resources and reducing their carbon footprint.

The Awareness Programme on Energy Conservation witnessed active participation from 22 individuals, including students, faculty members, and community members. Participants gained valuable insights into the importance of energy conservation and practical strategies for reducing energy consumption and promoting sustainability.

  
**Co-ordinator**  
**IQAC**  
**Indira Mahavidyalaya**  
**Kalamb**



  
**PRINCIPAL**  
**Indira Mahavidyalaya**  
**Kalamb Dist. Yavatmal**